



Shiksha Mandal, Wardha's

**G. S. College of Commerce & Economics, Nagpur**

An Autonomous Institution

(Affiliated to Rashtrasant Tukadoji Maharaj Nagpur University)

Second Semester Bachelor of Commerce Examination (CBCS)

**MARATHI**

(BCL 2.M)

Time: 3 Hours

Maximum Marks: 80

- प्रश्न १. खालील प्रश्नांचे उत्तर १५० ते २०० शब्दांत लिहा. 08
- अ) 'जेट युगातल्या जीवनाचा पाया व्यक्तिगत पात्रतेवर आधारलेला आहे' सादर स्पष्ट करा.  
किंवा  
'भरती' या कथेतून लच्छूच्या जीवनातील परिवर्तनाचा आलेख लेखकाने कसा रेखाटला ते सांगा.
- ब) 'विठ्ठल तो आला -आला' एकांकीका थोडक्यात सारांश स्पष्ट करा. 08  
किंवा  
'महालूट' कथेच्या आधारे तुकारामबुवाचे व्यक्तिचित्र रेखाटा.
- प्रश्न २ अ) खालील चार पैकी कोणत्याही दोन प्रश्नांची उत्तरे ७५ ते १०० शब्दांत लिहा. 08
- १) जेट युगात यश मिळवू पाहणाऱ्या मराठी माणसाला शंतनुरावांनी कोणता उपदेश केला आहे?  
२) शेतकऱ्यांच्या उत्थानासाठी महात्मा जोतीबा फुले यांनी कोणते उपाय सुचविले आहेत?  
३) भटजी इतर भक्तांना पुढे येण्याचे आवाहन का करतात?  
४) शेतकऱ्यांची 'महालूट' सोसायटीवाले कशी करतात ते कथेच्या आधारे सांगा.
- ब) खालील चार पैकी कोणत्याही दोन प्रश्नांची उत्तरे दोन ते तीन ओळीत लिहा. 04
- १) विठ्ठलाचा आवाज कोणोळखतो? हे सांगून आंधळा गाभाऱ्यात का जातो ते विशद करा.  
२) महात्मा फुले हा एक विचार आहे, एक कृती आहे असे कां म्हटले आहे?  
३) लेखकाच्या विषय प्रमुखाने त्यांना कोणती सूचना केली?  
४) सोसायटीच्या आवारात तुकारामबुवास काय दिसले?
- क) खालील सहा पैकी चार वाक्यप्रचार करा. 04
- १) रात्रीचा दिवस करणे -  
२) केसाने गळा कापणे -  
३) माशा मारीत बसणे -  
४) डोक्यावर खापर फोडणे -  
५) राम नसणे -  
६) नाकाने कांदे सोलणे -
- प्रश्न ३. खालील प्रश्नांचे उत्तर १५० ते २०० शब्दांत लिहा. 08
- अ) 'पृथ्वीचे प्रेमगीत' या कवितेतील पृथ्वीच्या अनन्य प्रेमभावनेचे विवेचन करा.  
किंवा  
'स्वप्न' या कवितेचे रसग्रहण करा.

- ब) खालील चार पैकी कोणत्याही दोन प्रश्नांची उत्तरे ७५ ते १०० शब्दांत लिहा. 08
- १) संत तुकारामांच्या अभंगातून व्यक्त झालेला नामसंकीर्तनाचा विचार स्पष्ट करा.
  - २) 'प्रेमाचा गुलकंद' या कवितेतून कवीने विनोद व उपहास कसा साधला आहे ते स्पष्ट करा.
  - ३) 'शापच आहे मला संगमरवरांत स्वप्न लपवून ठेवण्याचा' असे कवी का म्हणतात?
  - ४) 'दोन कामगारांच्या गोष्टी' या कवितेतील कामगारांच्या संवादातून कोणता अर्थ सूचित होतो?
- प्रश्न ४. खालील प्रश्नाचे उत्तर १५० ते २०० शब्दांत लिहा. 08
- अ) आपल्या दुःखाच ही माणसं अवडंबर माजवत नाही असे डॉ. प्रकाश आमटे का म्हणतात?  
किंवा  
बाबा आमटेंनी केलेल्या कार्याचे वर्णन करा.
- ब) खालील चार पैकी कोणत्याही दोन प्रश्नांची उत्तरे ७५ ते १०० शब्दांत लिहा. 08
- १) रॅमन मॅगसेसे पुरस्कार कोणत्या कार्यासाठी दिला जातो?
  - २) बाबा आमटेंनी आनंदवन कश्या प्रकारे फुलविले?
  - ३) हेमलकश्याला पाण्याची व्यवस्था कशी करण्यात आली?
  - ४) डॉ. प्रकाश आमटे यांच्या बालपणाचे वर्णन करा.
- प्रश्न ५. खालील दोन पैकी एका प्रश्नाचे उत्तर लिहा. 08
- अ) मुलाखत म्हणजे काय? मुलाखत लेखनाचे तंत्र स्पष्ट करा.  
किंवा  
मुलाखत कोणकोणत्या प्रसंगी घेतली जाते?
- ब) खालील चार पैकी कोणत्याही एका विषयावर २५० ते ३०० शब्दांत निबंध लिहा. 08
- १) वृद्धाश्रमातील वृद्धाचे मनोगत
  - २) माझ्या स्वप्नातील भारत
  - ३) माझे आवडते पुस्तक
  - ४) मी निसर्ग बोलतोय